AJMERA REALTY & INFRA INDIA LTD.

Regd. Office: Citi Mall, Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com

CIN No.: L27104 MH 1985 PLC035659



Ref: SEC/ARIIL/BSE-NSE/2024-25 Date: May 10, 2024

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra (East)

Mumbai-400051

Script Code: 513349 Script Code: AJMERA

Sub: Newspaper publication of Audited Financial Results of the Company for Quarter and Financial Year ended March 31, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper publications of Audited Financial Results of the Company for Quarter and Financial Year ended March 31, 2024, published today in Business Standard and Mumbai Lakshadeep.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

Nitin

Dineshchan

Dineshchan

2 3-42-disdesedistics (1986-1987)

Dineshchan

NITIN BAVISI

CHIEF FINANCIAL OFFICER

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

CIN: L27104MH1985PLC035659 Regd. Off.: "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053 Tel: +91-22-66984000 Fax: +91-22-26325902 Website: www.aril.co.in Email Id: investors@ajmera.com

EXTRACTS OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(Rs in Lakh)

Sr.		Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended
No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
NO.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations (Net)	23,408	20,859	11,780	70,783	44,063
2	Net Profit / (Loss) for the period					
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,978	4,060	1,943	13,881	9,619
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
1 !	(after Exceptional and/or Extraordinary items)		4,060	1,943	13,881	9,619
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
!	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,877	3,048	1,511	10,284	7,150
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)					
	for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	2,889	3,048	1,532	10,267	7,176
6	Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548
7	Other equity				83,021	73,819
8	Earnings per share (of Rs.10/- each)					
	Basic (Not Annualised for quarter)	8.14	8.59	4.32	28.94	20.23
1 1	Diluted (Not Annualised for quarter)	8.14	8.59	4.32	28.94	20.23

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

					(HS IN LAKN)
	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Year Ended	Year Ended
Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from operations (Net)	16,669	11,632	9,848	49,352	36,636
Net Profit / (Loss) for the period					
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,072	2,817	2,087	11,396	9,488
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	3,072	2,817	2,087	11,396	9,488
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Exceptional and/or Extraordinary items)	2,303	2,108	1,562	8,532	7,100
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)					
for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)]	2,315	2,108	1,583	8,515	7,126
Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548
Other equity				74,333	66,882
Earnings per share (of Rs.10/- each)					
Basic (Not Annualised for quarter)	6.53	5.94	4.46	24.00	20.08
Diluted (Not Annualised for quarter)	6.53	5.94	4.46	24.00	20.08
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Other equity Earnings per share (of Rs.10/- each) Basic (Not Annualised for quarter)	Particulars Particulars Particulars Audited Total Income from operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax) Equity Share Capital Other equity Earnings per share (of Rs.10/- each) Basic (Not Annualised for quarter) 6.53	Particulars ended ended Total Income from operations (Net) 16,669 11,632 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3,072 2,817 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 3,072 2,817 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 2,302 2,108 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax) 2,315 2,108 Equity Share Capital 3,548 3,548 Other equity 2 4 Earnings per share (of Rs.10/- each) 6.53 5.94	Particulars Particulars	ended ended

Notes:

- The above results and statement of Assets & Liabilities were reviewed by the Audit Committee and have been taken on record by the Board of Directors of the Company at its Meetin held on 9th May,2024 along with Independent Auditor's Report
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS') political under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.
- The results will be available on the Company's website: www.aril.co.in and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed. The Board has recommended a dividend of Rs.4.00/- per Equity Share of Rs. 10/- each, i.e. 40 % of total paid up share capital of the Company, subject to approval of Shareholde
- at the ensuing Annual General Meeting. The Company operates in single segment i.e Construction (Real Estate).
- The figures for the last quarter results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year
- The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

For Ajmera Realty & Infra India Ltd SD/-Manoi I. Ajmera

Managing Directo

Place: Mumba Date: 9th May 2024

90

asianpaints

Registered Office : 6A, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055 Tel. No.: (022) 6218 1000 I Fax No.: (022) 6218 1111 I Website : www.asianpaints.com Èmail: investor.relations@asianpaints.com | CIN: L24220MH1945PLC004598

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

			STAND	ALONE	(₹ in Crores)	
Sr.	Particulars	Quarte	Ended	Year Ended		
No.	T articulars	31.03.2024 Audited [#]	31.03.2023 Audited [#]	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	
1	Total Income from Operations	7,480.93	7,626.01	30,850.12	30,078.40	
2	Net Profit for the period (before Exceptional items)	1,522.07	1,654.01	7,005.04	5,489.60	
3	Net Profit for the period before tax	1,522.07	1,654.01	7,005.04	5,489.60	
4	Net Profit for the period after tax	1,209.39	1,233.73	5,321.55	4,100.18	
5	Total Comprehensive Income for the period	1,156.28	1,242.74	5,349.15	4,167.53	
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date			18,329.17	15,489.64	
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each)					
	Basic (in ₹) (*not annualised)	12.61*	12.87*	55.50	42.76	
	Diluted (in ₹) (*not annualised)	12.61*	12.87*	55.49	42.76	

# Re	fer note 3				
			CONSO	LIDATED	(₹ in Crores)
Sr.	Particulars	Quarte	Ended	Year I	Ended
No.	T di tiodidio	31.03.2024 Audited ^a	31.03.2023 Audited ^{&}	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	8,730.76	8,787.34	35,494.73	34,488.59
2	Net Profit for the period (before Exceptional items)^	1,624.09	1,734.51	7,347.77	5,737.70
3	Net Profit for the period before tax [^]	1,624.09	1,709.85	7,347.77	5,688.83
4	Net Profit for the period after tax	1,275.30	1,258.41	5,557.69	4,195.33
5	Total Comprehensive Income for the period	1,230.50	1,276.37	5,589.65	4,208.37
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date			18,632.38	15,896.31
8	Earnings Per Share (of ₹ 1/- each)				
	Basic (in ₹) (*not annualised)	13.11*	12.87*	56.95	42.83
	Diluted (in ₹) (*not annualised)	13.10*	12.87*	56.94	42.82

& Refer note 4

Place: Mumbai

Date

: 9th May, 2024

^ Includes share of profit in associates.

- The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 9th May, 2024. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/more/investors/ investors-landing-page.html?q=financial-results) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).
- The Standalone and Consolidated Financial Results, for the quarter and year ended 31st March, 2024 and 31st March, 2023 have 2. been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.
- The figures of Standalone Financial Results for the quarter ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published audited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The figures of Consolidated Financial Results for the quarter ended 31st March, 2024 and 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures (unaudited) upto the third quarter of the relevant financial year, which have been subjected to limited review by the auditors.

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Sd/-**AMIT SYNGLE** MANAGING DIRECTOR & CEO DIN: 07232566

ID INFO BUSINESS SERVICES LIMITED

104. MAHINDER CHAMBERS, W. T. PATIL MARG, CHEMBUR. MUMBAI - 400071 • Email: info@idinfo.co.in • Website : www.idinfo.in

al Results for the Quarter And Year ended March 31st. 2024

					(₹ in Lacs)		
	Standalone						
Particulars	3 Months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	For the ye	ear ended		
	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023		
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
Total Income from operations		-	1.43	2.70	18.92		
2. Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or	(1.45)	(1.42)	(0.36)	(6.44)	8.38		
Extraordinary Items)							
3. Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or	(1.45)	(1.42)	(0.36)	(6.44)	8.38		
Extraordinary Items)							
4. Net Profit/ (Loss) after tax (after Exceptional and/or	(1.45)	(1.42)	(2.75)	(6.44)	5.99		
Extraordinary Items)							
5. Total Comprehensive Income for the period (after Tax)							
[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other	•						
Comprehensive Income (after tax)	(1.45)	(1.42)	(2.75)	(6.44)	5.99		
 Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each) 	125.00	125.00	125.00	125.00	125.00		
7. Other Equity (as shown in the audited balance sheet of PY)	-	-	-				
8. Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualized)	-	-	-		-		
Basic :	(0.12)	(0.11)	(0.22)	(0.52)	0.48		
Diluted :	-	-	-	-	-		

Notes: 1.The above is an extract of the detailed format of Quarterly Audited Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the quarterly audited financial results are available on the Stock Exchange's website. 2.The above results have been prepared by the Board of Directors in their meeting held on 9th May, 2024. 3. The above results have been prepared in accordance with the Ind AS notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended. 4. The company has received. Nil complaint from shareholders during the year ended on 31.03.2024.

Date: 09th May, 2024

Name - Kannan Krishnan Naike Designation - Director DIN - 00014414

claims / objections, if any, received by the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the Society. For and on behalf of Panchasa Co-operative Housing Society Limited

Date: 10/05/2024

Place: Mumbai

Certificates in such manner as is provide under the bye-laws of the Society. The

Panchasar Co-operative Housing Societ Limited. If no claims / objections are received vithin the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Driginal Share Certificate no. 16, Distinctive

of Rs. 50/- each belonging to Shri Jitendra Popatlal Shah, Flat No.17 and Share

Certificate no. 20. Distinctive Nos. 141 to 14

(both inclusive) of face value of Rs. 50/- eac

belonging to Smt. Ranjan Narendra Parikh Flat No. 21 both members of Panchasa

Co-operative Housing Society Limited having

address at Panchasar Building, 76, Marin Drive, F Road, Patan Jain Mandal Marc Mumbai 400020 have been lost / misplaced The members of the society has applied fo duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants objector or objectors for issuance of duplicat Share Certificates within the period of 1 (Fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents an other proofs in support of his / her / thei claim / objections for issuance of duplicat Share Certificates to the Secretary of

71 to 75 (both inclusive) of face valu

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024

(Secretary)

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024 ₹in Lakhs (Except for per Share Data)							
	Consolidated						
	Q	uarter Ende	ed	Year I	Ended		
PARTICULARS	31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-23		
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
Total income	51,456	44,763	54,567	178,705	202,844		
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item)	4,732	2,161	4,858	9,550	10,537		
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item)	4,732	2,161	4,858	9,550	10,537		
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	3,397	1,614	3,600	6,960	7,839		
Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	3,379	1,600	3,452	6,899	7,783		
Equity share capital	2,466	2,466	2,466	2,466	2,466		
Other equity				116,300	110,881		
Earnings Per Share (Face Value of `2/- each) (for continuing and discontinued operations)							
- Basic	2.76	1.31	2.92	5.64	6.36		
- Diluted	2.76	1.31	2.92	5.64	6.36		

Note:

In respect of the standalone results of the Company, the amounts are as follows

	Standalone				
	Q	uarter Ende	ed	Year Ended	
PARTICULARS	31-Mar-24	31-Dec-23	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-23
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total income	51,456	44,763	54,567	178,705	202,844
Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item)	4,721	2,174	4,865	9,541	10,536
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item)	4,721	2,174	4,865	9,541	10,536
Net Profit/(Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item)	3,386	1,627	3,607	6,951	7,838
Earnings Per Share (Face Value of `2/- each) (for continuing and					
discontinued operations)					
- Basic	2.75	1.32	2.93	5.64	6.36
- Diluted	2.75	1.32	2.93	5.64	6.36

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.hikal.com).

The figures for the previous periods have been regrouped wherever necessary to conform to the current period presentation

HIKAL LIMITED

Place : Mumbai Date: 9 May, 2024 Regd. Office: 717/718, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: +91-22-62770299, CIN: L24200MH1988PTC048028, Email: info@hikal.com; Website: www.hikal.com Just the right chemistry

For HIKAL LTD Jai Hiremath Executive Chairman DIN: 00062203



Maral Overseas Limited



EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024 (₹ In Lakhs except per share data)

	Quarter Ended			Year Ended		
Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
	Audited	Un-Audited	Audited	Audited	Audited	
Total Income from Operations (Net)	27,105	23,214	27,369	98,298	1,04,112	
Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and / or Extra ordinary items)	769	65	(21)	(847)	(1,836)	
Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary Items)	769	65	(21)	(847)	(1,836)	
Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary Items)	588	106	(87)	(977)	(1,593)	
Total Comprehensive income for the period (Comprising Profit (+)/Loss (-) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	514	163	(26)	(946)	(1,631)	
Equity Share Capital	4,151	4,151	4,151	4,151	4,151	
Other Equity (reserves) as shown in the Balance sheet	-	-	-	9,003	9,948	
Earning Per Share (Face value of Rs. 10/-each) (before and after Extra ordinary items) (EPS for the quarter/period not annualised)						
-Basic	1.42	0.26	(0.21)	(2.35)	(3.84)	
-Diluted	1.42	0.26	(0.21)	(2.35)	(3.84)	

Notes:

- The above is an extract of detailed format of audited financial results for the quarter and year ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed audited financial results and this extract were audited and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the company in their respective meeting held on 9th May, 2024. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's website (www.maraloverseas.com).
- The Statutory Auditor has audited the results for the quarter and year ended 31st March, 2024 and issued an unqualified audit report.
- The figures of the last quarter ended 31st March, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ending 31st March, 2024 and the unaudited published year to date figures ended 31st December 2023, being the date of the end of the third quarter of the financial year which were subject to limited review.

By Order of the Board For Maral Overseas Limited

Shekhar Agarwal

Place: Noida (U.P.) Dated: 9th May, 2024 Chairman & Managing Director and CEO DIN: 00066113

CIN: L17124MP1989PLC008255 • Registered Office: Maral Sarovar, V. & P.O. Khalbujurg, Tehsil Kasrawad, Distt. Khargone - 451 660 (M.P.), Phone: +91-7285-265401-265405, Fax: +91-7285-265406 Corporate Office: Bhilwara Towers, A-12, Sector-1, Noida - 201 301 (U.P.), Phone: +91-120-4390300 (EPABX), Fax: +91-120-4277841 E-mail: maral.investor@lnjbhilwara.com; Website: www.maraloverseas.com















😮 शुक्रवार, दि. १० मे २०२४

भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी

भंडारा, दि.९ : भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने ३ दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. दोन दिवसांपूर्वी देखिल जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढलं होत. आज परत सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाला होता. पाहता पाहता काळे ढग दाटून आले व मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फटका रब्बी पिकांना बसणार आहे. रब्बी हंगामातील धान पिक शेतकऱ्यांनी कापून ठेवले असल्याने आधीच आलेल्या पावसामुळं संपुर्ण धान पिकं पाण्याने भिजले

आता परत पावसाने हजेरी लावली

तोंडाशी आलेला घास हिरावला

असल्याने शेतकऱ्यांच्या

जाण्याची शक्यता आहे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client, Mrs. Priyanka Rajendra Mishra & Mr. Rajendra Kashinath Mishra are intends to purchase below mentioned Flat from Mrs. Lydia Caroline Carvalho alias Lydia Carvalho as is more specifically described in the schedule hereinunder and situated at Bldg. No. 4, A-34, Takshila, Andheri East. That the seller Mrs. Lydia Caroline Carvalho's father and the previous owne of the said Flat, Denis Cajetan Rebello alias D.C. Rebello ("D.C") died intestate on 24-8-2000. In keeping with laws of succession under the Indian Succession Act, 1925, D.C's other legal heirs that is a) Rudolph Joseph Rebello (Son) B) Conrad Alphonso Rebello (Son) and C) Brenda Maria Fernandes (Daughter) vide a Release Deed dated 19-3-2024 and registered under Serial No: BDR 9-3385-2024 with the Sub Registrar of Assurances, Andheri, totally and completely released and transferred their share and title to Mrs. Lydia Caroline Carvalho, thereby making her the sole and complete owner of the said Flat.

That ANY PERSON having any rights, title, claim, interest or objection whatsoever in respect to the said Flat by way of sale, inheritance possession succession. nheritance, possession, succession mortgage, lien, lease, gift or otherwise, i hereby required to make the same know in writing with documentary proof thereof, to the undersigned having their office within 14 days from the date of publication of this notice, failing which my Client shall proceed to conclude the negotiations and the purchase transaction shall be completed without any reference to such right, title, interest, claim or demand and the same shall be deemed to have been waived to all intents and purposes. No Claims shall be entertained after the stipulated period of 14 days and / or without documentary proof, objections directly published in any Newspapers shall also not be SCHEDULE OF THE SAID FLAT

All the piece and parcel of Flat No. A/34 situated on the 3rd floor in Wing No. A, of Takshila Building No. 4 CHSL, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, admeasuring 585 sq. ft. Built-up, together with Share Certificate No. 14, consisting of 5 shares having distinctive number 66 to 70 (both inclusive) of Rs 50/- each, bearing CTS No: 1C, Plot No: 53, 54, 55 & 56 (Part), Municipal Ward No: K-East, Andheri (East), Mumbai, Village: Mulgaon and Taluka: Andheri.

umbai Gopal S. Panaey
Advocate High Court, Mumbai C/29/003 Sector No. 3, Shantinagar Mira Road (East), Thane 401107

Date: 10/05/2024

PUBLIC NOTICE

Durgesh Dubey has made an application for transfer of the shares of the decea

her name.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society for the Socie Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of he registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in he office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its

for and on behalf of NEW HARVARD GARDEN CHS Ltd Date :10.05.2024 Place : Mumbai Hon. Secretary

श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड

सीआयएन: L70109MH2007PLC174206 नोंदणीकृत कार्यालय : १, तळमजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३.

दूर. + ९१ २२ ६५५२६६७७ । वेबसाइट : www.spsl.coi । ई-मेल आयडी : spsl.investors@gmail.com

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या स्थायी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

				स्थायी		
अ.		तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	वर्षअखेर
क्र.	तपशील	38.03.28	३१.१२.२३	३१.०३.२३	38.03.88	38.03.23
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	_	-	_	_	-
۶ 3	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा) करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक बाबीपश्चात) निव्वळ	(१७)	(१५)	(१२)	(५८)	(५३)
	नफा/(तोटा)	(१७)	(१५)	(१२)	(५८)	(५३)
४ ५	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य	(१७)	(१५)	(१२)	(५८)	(५३)
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(१७)	(१५)	(१२)	(५८)	(५३)
ξ	प्रदानित समभाग भांडवल	४१४	४१४	४१४	४१४	४१४)
૭	अन्य समभाग				(५६९)	(५११)
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)					
	मूलभूत	(০.४१)	(0.38)	(०.२९)	(१.४०)	(१.२८)
	सौम्यीकृत	(০.४१)	(0.35)	(0.28)	(१.४०)	(१.२८)

- वरील निष्कर्ष तसेच संपत्ती व दायित्वांच्या अहवालाचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्य दि.०९.०५.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या अहवालासमवेत त्यांची पटनोंदणी करण्यात आली आहे वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा. २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसचित भारती लेखा मानकांनसा
- (आयएनडी एएस) तयार करण्यात आलेले आहेत. निष्कर्ष कंपनीची वेबसाइट www.spsl.com वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सुचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत
- गत तिमाहीच्या निष्कर्षांची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्यातिमाहीपर्यंत प्रसिद्ध वर्ष ते दिनांक लेखापरीक्षित आकडेवारीद्रस्या
- अकाऊंटुस हे अप्रत्यक्ष कराच्या परताव्यासंदर्भात नकारात्मक नक्त संपत्ती, प्रलंबित दावेखटले असूनही विद्यमान स्थितीवर तयार करण्यात आलेले आहेत. गत कालावधीकरिताची आकडेवारी आवश्यकतेनसार पुनर्गठित व पुनरीचित करण्यात आली आहे

श्री प्रोकोटेड स्टील्स लिमिटेड करित

हर्ष एल. मेहता ठेकाण : मुंबई

FORMAT C-I (for candidate to publish in Newspapers, TV)

Declaration about criminal cases

(As per the judgment dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and address of candidate: Dr. Prashant Dnyaneshwar Gangawane, 2/17, Krantinagar, Bhandup (East), Mumbai-400042

Name of political party: Dash Janhit Party

Name of Election: House of People (Loksabha Election) -2024

Name of Constituency: 28-Mumbai North East Parliamentary Constituency

I, Dr. Prashant Dnyaneshwar Gangawane (name of candidate), a candidate for the abovementioned election, declare for public information the following details about my criminal antecedents:

(A) Pending criminal cases								
Sl. No.	Name of Court	Case No. and dated	Status of case(s)	Section(s) of Acts concerned and brief description of offence(s)				
1	Metropolitan Magistrate,	5300495/2010	Pending	143, 147, 149, 336,				
	53 rd Court,	18-10-2010		353, 427				
	Mulund, Mumbai							

(B) Details about cases of conviction for criminal offences

(b) betains about subsect of controllers of controllers									
SI. No.	Name of Court	Description of offence(s) & punishment imposed	Maximum Punishment Imposed						
1	NIL	NIL	NIL						

DR. PRASHANT DNYANESHWAR GANGAWANE

बजाज फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: ३रा मजला, पंचशिल टेक पार्क, विमान नगर, पुणे-४१९०९४, महाराष्ट्र-४९९०९४. **शाखा कार्यालय:** ६वा मजला, बजाज ब्रॅण्ड व्ह्यु, सीएसटी, ३१, जुने मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, पुणे-४११००५.

सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागवून लिलाव व विक्री

प्रतिभुत मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने (गहाण ठेवलेली मालमत्ता अर्थात <mark>युनिट २, रो हाऊस, ट्विन बंगला, कृष्ण कुंज नामे प्रकल्प, क्षेत्रफळ १४१.९६ चौ.मी., तसेच संलग्न</mark> टेरेस क्षेत्रफळ १३.४६ चौ.मी., तसेच वरील मोकळे टेरेस क्षेत्रफळ सुमारे ३८.२३ चौ.मी., प्रारंभ प्रमाणपत्र क्र.१०६३६ दिनांक ४ जून, २०१४ रोजीचे पुणे महानगरपालिकाद्वारे वितरीत मान्य नकाशानुसार, तसेच पुणे महानगरपालिकेच्या मर्यादेत येणाऱ्या बिगरशेत मालमत्तेनुसार जिमनीचे १/२ क्षेत्र असणारे अधिकारासह, नोंदणी जिल्हा पुणे, उप-जिल्हा हवेली आणि चतुसिमा: पूर्व: प्लॉट क्र.१२; पश्चिम: कृष्णकुंजचे यूनिट १; उत्तर: श्री. गांधी यांचे प्लॉट ; दक्षिण: रस्ता; ही जागा बजाज फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत कर्जदार/कडून देय रकमेच्या वसुलीसाठी, लोकांकडून व्याज/ऑफरची अभिव्यक्ती, ऑफर आमंत्रित केली जाते. खाली स्वाक्षरी केलेल्या जंगम वस्तूची यादी तपासल्यानंतर आणि जंगम वस्तूची वैयक्तिकरित्या तपासणी केल्यानंतर, वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेमध्ये सापडलेला जंगम वस्तु खरेदी करण्यासाठी कोणत्याही हेतू खरेदीदाराकडून दिला जाऊ शकतो. जंगम लेख, खाली स्वाक्षरीदाराच्या भौतिक ताब्यात आहे. जेथे आहे तसेच जे आहे आणि जे काही आहे च्या आधारावर आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवर १७ मे, २०२४ रोजी विक्री केली जात आहे.

कजदार/सह-कजदार, जाामनदार	मागणा सूचनचा	जगम मालमत्तच वणन ज्यामध्य जगम वस्तू	आराक्षत	इस्ठ	मालमत्तच्या तपासणाचा	
	तारीख आणि रक्कम	तपासणीसाठी उपस्थित आहे	मुल्य		तारीख (जंगम वस्तू)	
१. दीपक एन्टरप्रायझेस (संचालक यांचे	दिनांक २७ एप्रिल,	युनिट २, रो हाऊस, ट्विन बंगला, कृष्ण कुंज नामे	रू.१५,000/-	₹.१,५00/-	१० मे, २०२४	
मार्फत) (कर्जदार)	२०२३ रोजी देय	प्रकल्प, क्षेत्रफळ १४१.९६ चौ.मी., तसेच संलग्न टेरेस	(रूपये पंधरा	(रूपये एक	१५ मे, २०२४	
एच.क्र.२१, महात्मा फुले पेठ, टिम्बर मार्केट,	रू.१,१५,५१,७८९/-	क्षेत्रफळ १३.४६ चौ.मी., तसेच वरील मोकळे टेरेस		हजार पाचशे	स.११ ते दु.२.००	
पुणे-४११००२.	(रूपये एक कोटी	क्षेत्रफळ सुमारे ३८.२३ चौ.मी., प्रारंभ प्रमाणपत्र		फक्त)	इरठे अंतिम तारीख १६ मे.	
२. सचिन बी. शाह (सह-कर्जदार)	पंधरा लाख एकावन्न	क्र.१०६३६ दिनांक ४ जून, २०१४ रोजीचे पुणे			२०२४ रोजी द.३.००वा.	
लिंगायत स्मशान भुमीजवळ, प्लॉट क्र.२१, न्यु	हजार सातशे	महानगरपालिकाद्वारे वितरीत मान्य नकाशानुसार, तसेच			3	
टिम्बर मार्केट, चम्पा केसर इमारत, स्वारगेट,	एकोणन्नवद फक्त)	बिगरशेत मालमत्तेनुसार जिमनीचे १/२ क्षेत्र असणारे	लिलावाची तारीख १७ मे,			
पुणे-४११०४२.		जिल्हा हवेली आणि चतुसिमा: पूर्व: प्लॉट क्र.१२; पश्चिम: कृष्णकुंजचे युनिट १; उत्तर: श्री. गांधी				
३. पुनम सचिन शाह (सह-कर्जदार)		यांचे प्लॉट; दक्षिण: रस्ता				
२१, न्यु टिम्बर मार्केट, चम्पा केसर इमारत, स	वारगेट, पूणे-४११०४२.					

कर्ज खाते क्र.: ४०२एलएपी५०७३५९५३ व एच४०२ईसीएम०५४७७४६ आणि जंगम वस्तूंचे तपशील वेबसाइट नोटिसवर उपलब्ध असतील https://cms-assets.bajaj finserv.in/is/content/bajaj finance/auction-website-notice movable-deepak-enterprisespdf@scl=1&fmt=pdf.pdf.assets.bajaj finserv.in/is/content/bajaj finance/auction-website-notice movable-deepak-enterprisespdf@scl=1&fmt=pdf.assets.bajaj finance/auction-website-notice movable-deepak-enterprisespdf@scl=1&fmt=pdf.assets.bajaj finance/auction-website-notice movable-deepak-enterprisespdf@scl=1&fmt=pdf.assets.bajaj finance/auction-website-notice movable-deepak-enterprisespdf.assetspace-deepak-enterprise

. १. जंगम लेखाच्या तपासणीची तारीख १० मे, २०२४ ते १५ मे, २०२४ रोजी स.११.०० ते दु.२.०० दरम्यान. २. <mark>६वा मजला, बजाज ब्रॅण्ड व्ह्य, सीएसटी, ३१, जुने मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, पुणे-४११</mark>००५ येथे विहित निविदा फॉर्ममध्ये सीलबंद प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख **१६ मे, २०२४ रोजी द.३.००वा. पर्यंत** आहे. ज्या निविदा भरल्या नाहीत किंवा शेवटच्या तारखेच्या पुढे आलेल्या निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार

३. मालमत्तेसाठी ऑफर उघडण्याची तारीख **१७ मे, २०२४** वर नमूद केलेल्या शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर **दपारी १२.०० वाजता** अधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत निविदा

उघडली जाईल. ४. नोटीसमधील थकबाकी असलेल्या रकमेवर कर्ज करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली होईपर्यंत देय आहे त्यानुसार पुढील व्याज आकारले

५. ठाणे येथे देय असलेल्या **बजाज फायनान्स लिमिटेड**च्या नावे डीडीद्रारे देय असेल.

६. नोटीस याद्वारे कर्जदार आणि जामीनदार यांना देण्यात आली आहे, विक्रीच्या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित रहा आणि ते आणि विक्रीच्या अर्टीच्या तपशीलानुसार, वर वर्णन केल्याप्रमाणे जंगम वस्तू खरेदी करण्यासाठी इच्छुक खरेदीदार/खरेदीदारांना आणू शकतात.

७. विक्रीचे तपशीलवार अटी व शर्ती विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वरील शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.

८. जंगम वस्तू सर्वाधिक बोली लावणाऱ्याला विकली जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, अंतर्गत बोलीला परवानगी देण्याचा पूर्ण विवेकाधिकार खाली स्वाक्षरीदार राखून ठेवतो. ९. कंपनीच्या माहितीत नसलेल्या मालमत्तेवरील कोणत्याही दायित्वांसाठी कंपनी जबाबदार नाही.

अधिक तपशिलांसाठी, अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधाः श्री. महेंद्र सालुंके, मोबा.:८६६९१८९०४८ व ९९७००९७४३२, ईमेलः mahendra.salunke@bajajfinserv.in,

शाखा कार्यालय ६वा मजला, बजाज ब्रॅण्ड व्ह्यु, सीएसटी, ३१, जुने मुंबई-पुणे महामार्ग, वाकडेवाडी, पुणे-४११००५. ठिकाण: पुणे, तारीख: १० मे, २०२४ प्राधिकृत अधिकारी (महेंद्र सालुंके) बजाज फायनान्स लिमिटेड **PUBLIC NOTICE**

Shri ANAND JASHWANTLAL SHAH owner of Flat No. A/8, Address Hari Sapta Sindhu Co-operative lousing Society Limited., S.V.P Road Rokadiya Lane, Borivali West Mumbai 400092 and holding Share Certificate No. 108. Distinctive No.136 to 145 which has been reported lost

If any one having any claim/objectio should contact to the Society Secretary within **15 days**. Thereafte no claim will be considered and Society will proceed for issue of Ouplicate Share Certificate.

For and on behalf of HARI SAPTA SINDHU CHS LTD. Sd/- Hon.Chairman Hon.Secretary

PUBLIC NOTICE This is to bring to the notice of public at large that our client being Ms. Krina Deepak Shah s the exclusive owner of a residentia premises being Flat having its details as Flat No. 1705, 17th Floor, Type B-2, Building No. 18, admeasuring 51.74 Sq. Meter Rera Carpet Area and Balcony admeasuring 6.88 Sq. Meter Carpet Area, situated at 'DB Ozone - 18'., (earlier known as Orchid Ozone) situated at Western Express Highway, Mahajanwadi, Mira Road East, Thane – 401107 (said Flat) along with 1 (One) Car Parking Space situated in the building where the said flat is situated (said Parking) Whereas originally Mrs. Bhamini Deepak Shah & Ms. Krina Deepak Shah had jointly acquired and purchased the said flat from Neelkamal Realtors Suburban Private Limited., vide Agreement for Sale dated 5t Day of April, 2019, bearing Registration No TNN4-4389-2019 And Whereas one of the said joint owner being Mrs. Bhamini Deepal Shah being the mother of our client died ntestate at Mumbai on 23/09/2020, leaving behind her Mr. Deepak Anubhai Shal (Husband), Mrs. Dhruvi Nishith Sanghav Nee Dhruvi Deepak Shah (Daughter) and Ms Krina Deepak Shah (Daughter) (our client) as her only surviving legal heirs an representatives. And whereas after the death of the said joint owner being **Mrs. Bhamin Deepak Shah** the above said legal heirs had inherited and succeeded to 50% undivided shares, rights, title and interest of the said deceased in the said Flat as per the Succession Act and Law governed by then and accordingly the said legal heirs were having 1/3rd each undivided share rights title and interest up to the extent of 50% ownershi of the said Mrs. Bhamini Deepak Shah in the said Flat and Parking. And whereas thereafter the above said legal heirs have executed and registered a release deed dated 27/03/2024 bearing Registration No. TNN-4-5740-2024, wherein Mr. Deepak Anubhai Shah & Mrs Dhruvi Nishith Sanghavi Nee Dhruvi Deepal Shah, have released and relinquished thei 2/3rd inherited rights, title, share and interes in to the extent of 50% share of the deceased n the said Flat and Parking in favour of thei Daughter and Sister respectively being ou client being Ms. Krina Deepak Shah. And

Any person/s having any objection/s and/o claim/s of any nature whatsoever towards 100% ownership and title of our client towards the said Flat and Parking is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period o fifteen (15) days from the date of publication nereof, failing which, the exclusive 100% rights, shares, interest, ownership and title, with respect to the said abovementioned Flat and Parking shall be effectively retained by our said client and our said client will be at liberty to dealt with the said Flat as ner her wish and desire without any reference to such claim/s and the same if any, will be considered as duly

whereas by virtue of the said release deed dated 27/03/2024 our client has acquired

100% i.e. (50% existing ownership share -//3rd inherited share + 2/3rd Released Share

rights, titles, share and ownership in the said

Dated: This 10th day of May, 2024.

Issued by: Advocate Harsh S. Trived

Moh No. 9022766611 Add: Office No. 405 B Wing, Vertex Vikas Premises, M. V. Road Opp. Andheri East Railway Station, Andher (East), Mumbai 400069. Format C-1

Declaration about criminal cases (As per the judgement dated 25th September, 2018, of Hon'ble Supreme Court in WP(Civil) No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name and Address of the Candidate: Ramzan Ali Zainullah Chaudhary

#B/204, Monarch Manor Building, 90 Feet Road, D'Souza Nagar, Sakinaka, Mumbai, Maharashtra-400072.

Name of Political Party All India Majlis-E-Ittehadul Muslimeen (A.I.M.I.M.) (Independent candidates should write "Independent" here)

Name of Election General Elections to House of the People, 2024 Name of Constituency 29-Mumbai North Central Parliamentary Constituency I, Ramzan Ali Zainullah Chaudhary (name of candidate), a candidate for the above mentioned election, declare

for public information the following details about my criminal antecedents (A) Pending criminal cases Name of Case No. and Section(s) of Acts concerned and Court brief description of offence(s) case(s) U/s. 498(A)-Husband or relative of husband of a women subjecting her to Andheri 1517/PW/202

cruelty. 494-Marrying again during life-time of husband or wife. Metropolita Magistrate 324-Voluntarily causing hurt by dangerous weapons. 377-Unnatural offences. Court, Mumbai. 406-Punishment for criminal breach of trust 504-Intentional insult within tent to provoke breach of the peace 506-Punishment for criminal intimidation.

34IPC-Acts done by several persons in furtherance of common intention (B) Details about cases of conviction for criminal offences Description of offence(s) & Nameof Court & date(s) of order(s) nunishment imposed Not Applicable Not Applicable Not Applicable

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड

सीआयएनःएल६५९२१एमएच१९९४पीएलसी१७३४६९ : ५०२, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई–४०००१३.

द्रः:९१-२२-४०८८८१००. फॅक्सः९१-२२-४०८८८१७०. ई-मेल:investor.relation@capriglobal.in, वेबसाईट:www.caprigloans.in

	३१ माच, २०२४ राजा संपलल्या तिमाहा व वषाकराता एकमव लखापाराक्षत वित्ताय निष्कषाचा अहवाल								
	(चलन: भारतीय रुपये दशल								
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ अलेखापरिक्षित		संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित			
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४६४८.१४	४७६४.२०	3400.८४	900८२.३९	9988८.७६			
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	७२८.६६	६८०.७९	4८२.८८	२६१९.५९	9८९८.८५			
ą.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	७२८.६६	६८०.७९	4८२.८८	२६१९.५९	9८९८.८५			
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	4६0.८७	493.0८	8८३.98	98८0.48	9894.30			
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	५३०.२६	404.3८	809.93	9९३६.६४	9384.88			
ξ.	समभाग भांडवल	८२४.९४	892.80	892.39	८२४.९४	४१२.३१			
0.	इतर समभाग								
८.	उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही) मूळ (रु.) सौमिकृत (रु.)	0.Ęረ 0.Ęረ	0.६२ 0.६२	0.Ę0 0.Ę0	२.४0 २.४0	9.0६ 9.0६			

– अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब इंडएएस रुल्सनुसार नफा व तोटा अहवालात तजवीज केले आहे. 39 मार्च 2028 रोजी संप्रतेलगा निमादी व वर्षाकरीना एकविन ले

٦٩٦	माय, २०२४ राजा संपलल्या तिमाहा व वंषाकराता एकात्रत लखापारा	क्षत ।पत्ताय ।नष	कषाचा अहपाल		(चलनः मारताय रुपय दशलका)		
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६ ४८६.३१	६ 0५४.90	8484.99	२३१२८.५७	98882.86	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	१०६५.१६	८९२.२८	७८४.३२	३६५६.४०	२६८२.८४	
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	१०६५.१६	८९२.२८	७८४.३२	३६५६.४०	२६८२.८४	
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	८२५.८८	६७९ .७७	६४८.९८	२७९४.०६	२०४६.५४	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष						
	उत्पन्न (करानंतर))	90.550	६६९.६९	६३१.२२	२७४३.००	२०१५.०९	
ξ.	समभाग भांडवल	८२४.९४	892.80	892.39	८२४.९४	892.39	
IJ.	इतर समभाग						
۷.	उत्पन्न प्रतिभाग (तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही)						
	मूळ (रु.)	9.00	0.८२	0.८٩	3.39	2.44	
	सौमिकृत (रु.)	0.99	9.62	0.69	3.3६	2.48	

– अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब इंडएएस रुल्सनुसार नफा व तोटा अहवालात तजवीज केले आहे

वरील एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमीतीद्वारे पुनर्विलोकन व पुनिशिफारस करण्यात आले आणि ८ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच सभेत ते मान्य करण्यात आले.

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे एकत्रित व एकमेव वित्तीय निष्कर्ष हे सहकार मंत्रालयाद्वारे सुचितप्रमाणे भारतीय लेखाप्रमा (इंडएएस) नुसार तयार केले आहे आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे त्याचे लेखापरिक्षण केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये बीएसइ लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑप इंडिया लिमिटेडकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.caprialoans.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडकरित

राजेश शम

व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन २००० २००३७

(रु. लाखांत)

दिनांक: ०८ मे, २०२४

सीआयएन: L27104MH1985PLC035659 नोंदणीकृत कार्यालय: सिटी मॉल, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३.

दूर. + ९१ २२ ६६९८४०००, फॅक्स + ९१ २२ २६३२५९०२, वेबसाइट : www.aril.co.in, ई–मेल आयडी : investors@ajmera.com

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय

निष्कर्षांचा सारांश

		तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	39.03.7078	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातुन एकूण उत्पन्न (निव्बळ)	२३,४०८	२०,८५९	११,७८०	६०,७८३	४४,०६३
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	३,९७८	४,०६०	१,९४३	१३,८८१	९,६१९
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	३,९७८	४,०६०	१,९४३	१३,८८१	९,६१९
8	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	२,८७७	३,०४८	१,५११	१०,२८४	७,१५०
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा)					
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	२,८८९	३,०४८	१,५३२	१०,२६७	७,१७६
ξ	समभाग भांडवल	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८
હ	अन्य समभाग				८३,०२१	७३,८१९
6	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)					
	मूलभूत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)	८.१४	८.५९	8.32	२८.९४	२०.२३
	सौम्यीकृत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)	८.१४	८.५९	8.32	२८.९४	२०.२३

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांत)

		तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	वर्षअखेर	वर्षअखेर
अ. क्र.	तपशील	39.03.7078	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	39.03.7078	३१.०३.२०२३
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१६,६६९	११,६३२	९,८४८	४९,३५२	३६,६३६
2	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	३,०७२	२,८१७	२,०८७	११,३९६	९,४८८
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	३,०७२	२,८१७	२,०८७	११,३९६	९,४८८
४ ५	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात) कालावधीकरिता एकुण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा)	२,३०३	२,१०८	१,५६२	८,५३२	७,१००
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	२,३१५	२,१०८	१,५८३	८,५१५	७,१२६
ξ	समभाग भांडवल	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८
b	अन्य समभाग				७४,३३३	६६,८८२
6	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)					
	मूलभूत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)	६.५३	4.98	४.४६	२४.००	२०.०८
	सौम्यीकृत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)	६.५३	4.88	४.४६	२४.००	२०.०८

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९.०५.२०२४

- १. वरील निष्कर्षतसेच संपत्ती व दाथित्वांच्या अहवालाचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले होते व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि.०९.०५.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या अहवालासमवेत त्यांची पटनोंदणी करण्यात आली आहे.
- वरील निष्कर्ष हे कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित भारती लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस) तयार करण्यात आलेले आहेत
- निष्कर्ष कंपनीची वेबसाइट www.aril.co.in वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत.
- संचालक मंडळाने प्रत्येकी रु. १०/- च्यासमभागांकरिता रु. ४.०० अर्थात कंपनीच्या एकुण प्रदानित भागभांडवलाच्या ४०% इतक्या लाभांशाची शिफारस केली आहे जी बाब आगामी वार्षिक
- सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांच्या मंजरीच्या अधीन असेल. कंपनी एकल विभाग अर्थात बांधकाम (रियल इस्टेट) क्षेत्रात कार्यरत आहे.
- गत तिमाहीच्या निष्कर्षांची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षांच्या तिसऱ्यातिमाहीपर्यंत प्रसिद्ध वर्ष ते दिनांक आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आकडेवारी आहे. गत कालावधीकरिताची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठित व पुनरीचित करण्यात आली आहे.

अजमेरा रियल्टी ॲन्ड इन्फ्रा इंडिया लि. करिता

मनोज आय. अजमेर व्यवस्थापकीय संचालव